

FIRST INFORMATION REPORT

(Under Section 173 B.N.S.S)
प्रथम खबर अहवाल
(कलम बी एन एस एस १७३ च्या अंतर्गत)

1. District (जिल्हा): ठाणे शहर **P.S.(ठाणे):** कोळसेवाडी
FIR No.(प्रथम खबर क्र.): 0015 **Year (वर्ष):** 2025
Date and Time of FIR (प्र. ख. दिनांक आणि वेळ): 07/01/2025 10:55

2.	S.No. (अ.क्र.)	Acts (अधिनियम)	Sections (कलम)
	1	भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023	303(2)

3. (a) Occurrence of offence (गुन्ह्याची घटना):

1. Day(दिवस): शुक्रवार **Date From (दिनांक पासून):** 03/01/2025
Time Period (कालावधी): **Date To (दिनांक पर्यंत):** 03/01/2025
Time From (वेळेपासून): 10:00 बजे
Time To (वेळेपर्यंत): 18:30 बजे

(b) Information received at P.S. (माहिती मिळालेले पोलीस ठाणे):

Date (दिनांक): 07/01/2025 **Time (वेळ):** 10:00 बजे

(c) General Diary Reference (रोजनामचा संदर्भ):

Entry No. (नोंद क्र.): 033
Date & Time (दिनांक आणि वेळ): 07/01/2025 10:48 बजे

4. Type of Information (माहितीचा प्रकार): लेखी

5. Place of Occurrence (घटनास्थळ):

1.(a) Direction and distance from P.S.(पोलीस ठाण्यापासून दिशा व अंतर):
उत्तर, 5 किमी **Beat No. (बिट क्र.):**

(b) Address (पत्ता): विठठलवाडी रेल्वे स्टेशन पुना ल, येथे सार्वजनिक रोड कल्याण पुर

(c) In case, outside the limit of this Police Station, then

(या पोलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर असल्यास):

Name of P.S.(पोलीस ठाण्याचे नाव):

District(State) (जिल्हा(राज्य)):

6. Complainant / Informant (तक्रारदार/माहिती देणारा):

(a) Name (नाव): राहुल अनिल मिश्रा

(b) Father's/Husband's Name (वडील / पती चे नाव) :

(c) Date/Year of Birth (जन्म तारीख/वर्ष): 1993

(d) Nationality (राष्ट्रीयत्व): भारत

(e) UID No. (यु.आय.डी. क्र.):

(f) Passport No. (पारपत्र क्र.):

Date of Issue (दिल्याची तारीख):

Place of Issue (दिल्याचे ठिकाण):

(g) ID details (Ration Card, Voter ID Card, Passport, UID No., Driving License, PAN) ओळखपत्र विवरण (राशन कार्ड, मतदाता कार्ड, पासपोर्ट, यूआईडी सं., ड्राइविंग लाइसेंस, पॅन कार्ड)

S.No. (अ.क्र.)	ID Type (ओळखपत्राचा प्रकार)	ID Number (ओळखपत्राचा क्रमांक)
1		

(h) Address (पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Address Type (पत्त्याचा प्रकार)	Address (पत्ता)
1	वर्तमान पत्ता	एफ कबिन काटेमानवली, रोशनी आर्पा ए विंग रूम 202, ,कल्याण पूर्व, जिठाणे, कोळसेवाडी, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत
2	स्थायी पत्ता	एफ कबिन काटेमानवली, रोशनी आर्पा ए विंग रूम 202, ,कल्याण पूर्व, जिठाणे, कोळसेवाडी, ठाणे शहर, महाराष्ट्र, भारत

(i) Occupation (व्यवसाय):**(j) Phone number (फोन नं.):**

Mobile (मोबाइल नं.): 91-7021853435

7. Details of known/suspected/unknown accused with full particulars (माहीत असलेल्या /संशयीत/अनोळखी आरोपीचा संपूर्ण पत्ता):

S.No. (अ.क्र.)	Name (नाव)	Alias (उर्फनाव)	Relative's Name (नातेवाईकाचे नाव)	Present Address (वर्तमान पत्ता)
1	अनोळखी 1			

8. Reasons for delay in reporting by the complainant/informant (तक्रारदार/माहिती देणा-याकडून तक्रार करण्यातील विलंबाची कारणे):**9. Particulars of properties of interest (संबंधीत मालमत्तेचा तपशील):**

S.No. (अ.क्र.)	Property Category (मालमत्ता वर्ग)	Property Type (मालमत्ता प्रकार)	Description (वर्णन)	Value (In Rs/-) (मुल्य (रु.
----------------	-----------------------------------	---------------------------------	---------------------	-----------------------------

10 Total value of property (In Rs/-)

(चोरीस गेलेल्या मालमत्तेचे एकूण मुल्य (रु. मध्ये)):

11. Inquest Report / U.D. case No., if any

(इन्क्वेस्ट अहवाल/ अकस्मात मृत्यू प्रकरण क्र., जर असल्यास):

S.No. (अ.क्र.)	UIDB Number (यु.आय.डी.बी.क्र.)
-------------------	-----------------------------------

12. First Information contents (प्रथम खबर हकीकत):

कोळसेवाडी पो.स्टे.सिसिटिएनएस. गुन्हा रजि.नंबर /2024 भा.न्या.स.कलम 303(2) प्रमाणे मी राहुल अनिल मिश्रा वय 32 वर्ष, धंदा-नोकरी रा रोशनी आर्पा ए विंग रूम 202, एफ कॅबिन काटेमानवली कल्याण पूर्व, जि.ठाणे, मो.नं. 7021853435 समक्ष पोलीस ठाण्यात हजर राहुन फिर्याद लिहून देतो की.

मी वरील प्रमाणे असुन, वरील नमुद ठिकाणी गेल्या 3 वर्षांपासुन राहण्यास असुन माझे सोबत पत्नी सौ अनुराधा मिश्रा वय-33 वर्ष असे राहतो मी ठाणे येथे सारस्वत बँक मध्ये नोकरी करतो करतो. त्यातुन मिळणारे उत्पन्नावर माझे कुटुंबाचा उदरनिर्वाह मी सन 2023 मध्ये माझे दैनंदिन कामाकाजा करीता होडा ड्रिम युवा मोटार सायकल ही दैनंदिनी कामासाठी विकत घेतली होती.

मी रोज माझी होडा ड्रिम युवा मॅडल असलेली होडा कंपनीची मोटार सायकल ही वापरत असे तीचा वापर मी राहते घरातुन घेवुन विठलवाडी रेल्वे स्टेशन पुना लिक येथे सार्वजनिक रोड पार्क करुन ठेवुन त्यानंतर लोकने ठाणे येथे कामावर निघुन जात होतो नेहमी प्रमाणे दिनांक 03/01/2025 रोजी सकाळी 10:00 वा.चे दरम्यान मी माझी होडा मोटार सायकल ही विठलवाडी रेल्वे स्टेशन पुना लिक येथे सार्वजनिक रोड कल्याण पूर्व येथे पार्क करुन कामावर लोकलने निघुन गेलो होतो माझी ऑफिसचे काम संपल्यानंतर परत रात्रौ 06:30 वाजता चे सुमारास आलो असता माझी होडा ड्रिम युवा मोटार सायकल नं. mh.05.cl.4602 ही पार्क करुण ठेवलेल्या ठिकाणी दिसुन आली नाही. तेव्हा मी आजुबाजुला होडा ड्रिम युवा मोटार सायकल शोध घेतला माझे मोटार सायकल बाबत काही एक माहिती मिळुन न आल्याने, मी कल्याण वाहतुक शाखा, कल्याण परिसरात माझे होडा ड्रिम युवा मोटार सायकल शोध घेतला असुन माझी मोटार सायकल ही मिळुन न आल्याने माझी खात्री झाली की, माझी मोटार सायकल नं Mh.05.cl.4602 ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे संमतीशिवाय लबाडीने चोरी करुन नेले आहे अशी माझी खात्री झाल्याने मी आज रोजी चोरीची तक्रार देण्यास कोळसेवाडी पोलीस स्टेशन आलो आहे. माझे चोरी झालेल्या मोटार सायकल वर्णन खालील प्रमाणे:-

- 1) 20,000/- रु.एक होडा ड्रिम युवा मोटार सायकल नं. .mh.05.cl.4602 तिचा चेसीस नं. . ME4JC589BFT465303 इंजिन नं. JC58E3651898 असा असुन, काळ्या रंगाची सन 2015 चे मॉडेल असलेली जु.वा किं.सु

20,000 एकुण

तरी दिनांक. 03/01/2025 रोजी सकाळी 10:00 वा. ते सायं 06:30 चे. दरम्यान विठलवाडी रेल्वे स्टेशन पुना लिक येथे सार्वजनिक रोड कल्याण पूर्व येथे पार्क करुन ठेवलेली होडा ड्रिम युवा मोटार सायकल नं. . mh.05.cl.4602 वरील किंमतीची, वर्णनाची ही कोणीतरी अज्ञात चोरट्याने माझे संमतीशिवाय लबाडीने चोरी करुन नेली आहे. म्हणुन माझी अज्ञात चोरट्याचे विरोधात कायदेशीर तक्रार आहे.

माझी वरील फिर्याद मी सांगितले प्रमाणे संगणकावर टंकलिखित केली असुन ती मी वाचुन बघितली असता ती बरोबर व खरी आहे.

दाखल-सपोनि /पडवळ

तपास- पोहवा/ 215 जाधव

13. Action taken: Since the above information reveals commission of offence(s) u/s as mentioned at Item No. 2. (केलेली कारवाई: बाब क्र.२ मध्ये नमूद केलेल्या कलमान्वये वरील अहवालावरून अपराध घडल्याचे.)

(1) Registered the case and took up the investigation:

(प्रकरण नोंदविले आणि तपासाचे काम हाती घेतले):

Ashok Anandrao Kadam(I (Inspector)) / POBN67204 **or (किंवा)**

(2) Directed (Name of I.O.) (तपास अधिका-याचे नाव):

Rank (पद):

No.(क्र.):

to take up the Investigation (ला तपास करण्याचे अधिकार दिले) or (किंवा)

(3) Refused investigation due to (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला):

or (ज्या कारणामुळे तपास करण्यास नकार दिला)

(4) Transferred to P.S.

(गुन्हा दुसरीकडे पाठविला असल्यास त्या पोलीस ठाण्याचे नाव):

District (जिल्हा):

on point of jurisdiction (को क्षेत्राधिकार के कारण हस्तांतरित) .

F.I.R. read over to the complainant / informant, admitted to be correctly recorded and a copy given to the complainant / informant free of cost. (प्रथम खबर तक्रारदाराला/खबरीला वाचून दाखविली, बरोबर नोंदविली असल्याचे त्याने मान्य केले आणि तक्रारदाराला/खबरीला खबरीची प्रत मोफत दिली.)

R.O.A.C.(आर. ओ .ए .सी.)

14 Signature/Thumb impression of the complainant / informant.

(तक्रारदाराची/खबर देणा-याची सही/अंगठा):

15. Date and time of dispatch to the court (न्यायालयात पाठवल्याची तारीख व वेळ):

Signature of Officer in charge, Police Station
(ठाणे प्रभारी अधिका-याची स्वाक्षरी)

Name (नाव): Ashok Anandrao Kac

Rank(पद): I (Inspector)

No.(सं.): POBN67204

Attachment to item 7 of First Information Report (प्रथम खबरीतील मुद्दा क्र. ७ ला

जोडपत्र): Physical features, deformities and other details of the

(If known / seen)(संशयित/आरोपीचे (माहित असलेल्या/पाहिलेल्या) शारीरिक वैशिष्ट्ये,
व्यंग आणि इतर तपशील))

S.No.(अ.क्र.)	Sex (लिंग)	Date/Year of Birth (जन्म तारीक/ वर्ष)	Build (बांधा)	Height (cms.) (उंची(से. मी.))	Complexion (रंग)	Identification Mark (s) (ओळखीच्या खुणा)
1	2	3	4	5	6	7
1						चेचक के दाग: NO
Deformities/ Peculiarities	Teeth (दात)	Hair (केस)	Eyes (डोळे)	Habit(s) (सवयी)	Dress Habit(s) (पोषाखाच्या सवयी)	
8	9	10	11	12	13	
Language /Dialect (भाषा / बोलीभाषा)	Place Of (का स्थान)					Others (इतर)
	Burn Mark (भाजल्याच्या खुणा)	Leucoder ma (कोड)	Mole (तिळ)	Scar (व्रण)	Tattoo (गोदण)	
14	15	16	17	18	19	20

These fields will be entered only if complainant/informant gives any one or more particulars about the suspect/accused.

(जर तक्रारदार/माहिती देणा-याने संशयित/आरोपीविषयी एक किंवा त्यापेक्षा अधिक तपशील दिल्यास फक्त यातील रकान्यांची नोंद घेतली जाईल.)